

Maharashtra University of Health Sciences, Nashik


Following documents need to available on web site

Trust Deed / Bylaws/ Registration Certificate (Trust / Hospital (Bombay Nursing Act))**Faculty:-Nursing****Name of College/Institute:-GPMT'S INSTITUTE OF NURSING SCIENCES, MIRAJ (PBBSC NURSING)**

Name of Trust / Society	Gulbarao Patil Memorial Trust Sangli-Miraj
Registration Certificate To be uploaded on web site clear and original copy	Trust / Society :- To be uploaded on web site
	Trust Deed / Bylaws:- To be uploaded on web site
	Hospital Ownership Documents:-
	Hospital (Bombay Nursing Act) :- To be uploaded on web site
	MPCB Certificate of Parent Hospital :- To be uploaded on web site
Hospital Type as Per Bombay Nursing Act :- Mumbai Public Act 1950	
Hospital (Bombay Nursing Act) issuing Authority :-	
Hospital Bed as per Certificate:-	
Name of the College / Institute (As per First Affiliation letter)	: GPMT'S INSTITUTE OF NURSING SCIENCES, MIRAJ (PBBSC NURSING)
Address	: 795, Gulabrao Patil Educational campus, near Govt. Milk Dairy, Miraj, Tal-Miraj Dist. Sangli Maharashtra 416410
Email ID	: gpinsmiraj@gmail.com
Telephone / Mobile No.(s)	: 02332980037/ 8855916878
Website	: nursing.gpmtedu.in
College Code	: Old code-4205004, New code-152119

Here by I declare all relevant document uploaded are clear and visible on web site & are true as per my best knowledge
Any Other, Please Specify:-

Date:- 08/02/2015



for *Principal*
Dean/ Principal Stamp & Signature
Nursing Sciences, Miraj

24 DEC 2005

ENGLISH VERSION OF REGISTRATION CERTIFICATE

REGISTRATION CERTIFICATE

This is to certify that the below mentioned public trust of management is under, Mumbai Public Trust Act. 1950 (of section 29 of the Mumbai, Act. 1950) Sangli at Sangli has been registered in the Public Trust Management Registration office by observing due procedure today.

Name of the Public Trust : Gulabrao Patil Memorial Trust, Sangli

Register No. of the Public Trust Act. : E- 738 (Sangli)

Certificate is handover to: Shri Prithviraj Gulabrao Patil.

Today the Date 20-7-1992, issued under my signature

Sd.

Asst. Charity Commissioner
Sangli Division, Sangli.

TRUE COPY

S. L. Retharekar

S. L. RETHAREKAR.
Notary State of Maharashtra
SANGLI.



24 DEC 2005 Reg. No. 710

S. L. RETHAREKAR.
B. A., LL. B., (Notary)
310, Shriram Niwas,
Radhakrishna Extension,
SANGLI - 416 416.

for *Principal*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj





मा. ४२२४०

नोंदणीचे प्रमाणपत्र

याद्वारे प्रमाणपत्र देण्यात येते की, खाली वर्णन केलेली सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था ही आज, मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० (सन १९५० चा मुंबई अधिनियम क्रमांक २९) याअन्वये सांगली विभाग, सांगली येथील सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालयात योग्य रीतीने नोंदण्यात आला आहे.

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेचे नाव गुलाबराव पालील मेमोरिअल ट्रस्ट, सांगली

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थांच्या नोंदणी पुस्तकातील क्रमांक ई-६०३८ (सांगली)

श्री धृष्टीराज गुलाबराव पालील यास प्रमाणपत्र दिले.

आज दिनांक २०/०१/९२ रोजी माझ्या सहीनिशी दिले.

सही *[Signature]*

हद्द *[Signature]*
सांगली विभाग, सांगली



for *[Signature]*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

Copy Applied on 97/118
Copy Ready on 10/118
Copy Delivered on 23/118
Coping Charges Received on 22/118

चौकशी अर्ज क्र. १०८७/२०१३, नि. १९ (न्यायनिर्णय)

दाखल तारीख - २३.१०.२०१३
नोंदणी तारीख - २५.१०.२०१३
निकाल तारीख - १०.०४.२०१४
कालावधी - वर्ष महीने दिवस
०० ०५ १६

सांगली येथील सहायक धर्मादाय आयुक्त, सांगली विभाग, सांगली, यांचे समोर
(जयवंत चंद्रकांत यादव यांचे समोर.)

योजना अर्ज क्र. १०८७/२०१३
निराणी क्र. १९:

१. श्री. पृथ्वीराज गुलाबराव पाटील
वय - ४८, धंदा - शेती व सामाजिक कार्य.
रा. गुलाबराव पाटील एज्युकेशनल कॉम्पस
सरकारी दूध केंद्र, मिरज, ता. मिरज, जि. सांगली
२. श्रीमती प्रमिलादेवी गुलाबराव पाटील
वय - ८१, धंदा - घरकाम.
रा. ३०, वसंत कॉलनी, मिरज रोड, सांगली
ता. मिरज, जि. सांगली.

अर्जदार.

विरुद्ध.

कोणी नाही.

सामनेवाला.

Superintendent
Public Trusts Registration Office
Sangli Region, Sangli

श्री. ए. आर. जाधव, अर्जदारतर्फे वकील.

न्यायनिर्णय.

(ता. १० एप्रिल २०१४.)

सदरचा चौकशी अर्ज मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० चे कलम ५०.
(अ)(१) प्रमाणे न्यासासाठी योजना मंजूर होणसाठी दिलेला आहे.



अर्जदाराचे थोडक्यात म्हणणे की, गुलाबराव पाटील मेमेरियल ट्रस्ट, सांगली हा न्यास या कार्यालयात ई-७३८/सांगली प्रमाणे नोंद झालेला आहे. न्यासाच्या विविध शैक्षणिक विभागा आहेत. अर्जदार नं. १ हे न्यासाचे सेटलॉर व तहहयात विश्वस्त आहेत. अर्जदार नं. २ हे न्यासाचे संस्थापक विश्वस्त आहेत. त्यामुळे हे न्यासामधील हितसंबंधी आहेत. न्यासाचे विश्वस्वांची नोंद पी. टी. आर. ला झालेली आहे. न्यासलेखामध्ये न्यासाने येणारे विश्वस्तांबाबत तरतुदी आहेत. न्यासाचे विश्वस्त मंडळाबाबत बदल अर्ज क्र. ८१४/२००९, ८१५/२००९, ८१६/२००९ दाखल केले होते. परंतु न्यासलेखाप्रमाणे सचिव यांनी सभा नोटीस काढली नसल्याच्या कारणावरून ते बदल अर्ज नामंजूर झालेले आहेत. पुढे अर्जदार यांनी बदल अर्ज क्र. ८५०/२०१३, ४५१/२०१३, ४५२/२०१३, ५०१/२०१३ दाखल केले होते. परंतु ते बदल अर्जही ता. १४.०८.२०१३ रोजी नामंजूर झालेले आहेत. दोन्ही वेळेस बदल अर्ज हे तांत्रिक



for Akhore
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

मूदद्यावर नामंजूर झालेले आहेत. न्यासलेखामध्ये चेअरमन व व्हाईस चेअरमन हे यांचा निवड कालावधी हा ५ वर्षे ठेवला आहे. न्यासलेखातील पैरा क. ३.१२ प्रमाणे न्यासाचे रोजचे कामकाज पाहणेस मॅनेजींग विश्वस्तांची निवड तीन वर्षासाठी करणेची आहे. त्यामूळे न्यासलेखामध्ये दोन वेगवेगळ्या अधिकारीता कार्यरत आहेत. त्यामूळे न्यासाचे कामकाजामध्ये अडथळा निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे चेअरमन, व्हाईस चेअरमन, मॅनेजींग विश्वस्त, सचिव यांचे हक्क, कर्तव्य न्यासलेखामध्ये नमूद केलेली नाहीत. त्यामूळेही विश्वस्तांसमोर बरीपट विश्वस्तांबाबत अडचणी निर्माण होत आहेत. न्यासाचे तीन विश्वस्त हे मर्यादित झालेले आहेत. न्यासलेखाच्या विशिष्ट तरतूदीमूळे विश्वस्तांना न्यासलेखामध्ये दुरुस्ती करणे अवघड झालेले आहे. न्यासास आताचे काळातील विविध कार्यामूळे योजना करणे आवश्यक झालेले आहे. आताचे न्यासलेखामधील तरतूदी या चालणारे नाहीत. त्यामूळे न्यासास योजना मंजूर होणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे अर्जासोबत दिलेली योजना, परिशिष्ट-अ मंजूर करणेत यावी.

३. सदर योजना अर्ज दाखल झालेनंतर अर्ज, नि. १ बरील आदेश, ता. ११.११.२०१३ प्रमाणे विश्वस्तांना नोटीस काढणेत आल्या. हयात विश्वस्त/सदस्य यांची प्रतिज्ञापत्रे, नि. ६ ते ९ दाखल केली. त्याप्रमाणे त्यांनी न्यासाची योजना मंजूर करणेबाबत संमती दिलेली आहे. अर्ज, नि. १० प्रमाणे दैनिकामध्ये जाहीर नोटीस देणेबाबत सूट देणेत आली. न्यासास योजना मंजूर करणेबाबत मूदतीत कोणीही हरकत घेतली नाही. बरीपट लिपिक, न्याय विभाग यांनी आजरोजी अर्ज, नि. १ वर अहवाल देवून सदर योजना अर्जास कोणाचीही हरकत आलेली नसल्याचे व कोणताही बदल अर्ज प्रलंबित नसल्याबाबत अहवाल दिलेला आहे.

४. खालील मूददे माझे विचारार्थ उपस्थित झाले ते मी सकारण उत्तरासह दिलेले आहेत.

मूददे	उत्तरे.
१. न्यासास योजना करणेची आवश्यकता आहे का?	होय.
२. न्यासास कोणती योजना संयुक्तिक होईल?	अंतिम आदेशाप्रमाणे.
३. आदेश काय?	अर्ज मंजूर करणेत येतो.

कारणमिमांसा

५. अर्जदाराने त्यांचे अर्जाचे पृष्ठयर्थ स्वतःचा पुरावा नि. ५ कडे दिलेला आहे. अर्जदाराने याकामी घटना, अटीकल 'अ', न्यासाचे मूळ नोंदणी प्रस्ताव क. ११९०/१९५२ ची डेरॉक्स, अटीकल 'ब', पी. टी. आर., अटीकल 'क', सभा नोटीस, नि. १५, सभा घेणेबाबतचे पत्र, नि. १६, सभावृत्तांत, नि. १७, नियोजित विश्वस्तांची माहिती पत्रके, नि. १२ ते १४, नियोजित विश्वस्तांची ओळखपत्रे, अटीकल 'ड', 'इ', 'फ' दाखल केले आहेत.

मूददे क. १ :-



for Principal
G.P.M.T.'s Institute Of
Nursing Sciences, Miraj

६. न्यासाचे या कार्यालयातील रेकॉर्ड दाखवते की, अर्जदार हे न्यासाचे संस्थापक विश्वस्त आहेत. न्यास हा ट्रस्ट डीड प्रमाणे नोंद झालेला आहे. अर्जदाराचे पुराव्याप्रमाणे न्यासाचे तीन विश्वस्त मयत झालेले आहेत. न्यासाची घटनेप्रमाणे विश्वस्त कमीत कमी ५ व जास्तीत जास्त १५ आहेत. विश्वस्तांनी त्यांचेमधून चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडणेचा आहे. त्यांचा कालावधी ५ वर्षांचा आहे. पहिले दोन विश्वस्त हे हयातभर राहणेचे आहेत. नंतरचे विश्वस्त हे दर पाच वर्षांनी निवृत्त होणेचे आहेत. पहिले दोन विश्वस्त प्रथम निवृत्त होणेचे आहेत. त्यांचे जागी राहिलेल्या विश्वस्तांनी नविन विश्वस्त नेमणेचे आहेत. निवृत्त होणारे विश्वस्त हे पुन्हा निवडीसाठी पात्र आहेत. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे तसेच या कार्यालयातील उपलब्ध असलेले रेकॉर्ड दाखवते की अर्जदाराने न्यासाचे विश्वस्त मंडळाबाबत बदल अर्ज क्र. ८१४/२००९, ८१५/२००९, ८१६/२००९ दाखल केले होते. परंतु न्यासलेखाप्रमाणे सचिव यांनी सभा नोटीस काढली नसल्याच्या कारणावरून ते बदल अर्ज नामंजूर झालेले आहेत. पुन्हा अर्जदार यांनी बदल अर्ज क्र. ८५/२०१३, ८६/२०१३, ४५०/२०१३, ४५१/२०१३, ४५२/२०१३, ५०१/२०१३ हे विश्वस्त मंडळाचे निवडीबाबतचे दाखल केले होते. परंतु ते बदल अर्जही ता. १४.०८.२०१३ रोजी नामंजूर झालेले आहेत. रेकॉर्ड दाखवते की ट्रस्ट डीड प्रमाणे न्यासाचे विश्वस्तांनी विश्वस्त मंडळ निवडीबाबत कार्यवाही केलेली नाही. स्थापनेपासून चेअरमन, व्हाईस चेअरमन, मॅनेजिंग ट्रस्टी इत्यादी पदे कधीच निवडलेली दिसून येत नाहीत. आता तीन विश्वस्त हे मयत झालेले आहेत. त्यामुळे न्यासाचे मूळे विश्वस्तांपैकी केवळ तीन विश्वस्त हयात आहेत. अशा परिस्थितीत हयात विश्वस्त हे न्यासाचा कारभार करू शकत नाहीत. त्यांचा सध्याचा कारभार हा as defacto trustees या पद्धतीचा असल्याचे दिसून येते. न्यासाचे विश्वस्त मंडळाबाबतचे बदल अर्ज नामंजूर झालेले न्यासाचे दैनंदिन कामकाज आताचे अस्तित्वात असलेल्या ट्रस्ट डीड प्रमाणे न्यासाचे प्रशासन चालणे अवघड झालेचे व भविष्यात अडचणी निर्माण होणार असल्याचे दिसून येते. अशापरिस्थितीत न्यासाचे सूरळीत व्यवस्थापनासाठी योजना मंजूर होणे आवश्यक वाटते. न्यासाचे हयात विश्वस्तांनी योजना होणेबाबत संमती प्रतिज्ञापत्रे, नि. ६ ते ९ प्रमाणे दिलेली आहे. त्यामुळे मी असे धरतो की न्यासाची योजना मंजूर होणे आवश्यक आहे. मी मूद्दा क्र. १ चे उत्तर होकारार्थी देतो.

मूद्दा क्र. २ :-

७. न्यासाचे सूरळीत व्यवस्थापनासाठी योजना मंजूर करणे आवश्यक असलेचे निर्णयाप्रत मी आलेले आहे. त्यामुळे न्यासाचे सूरळीत व्यवस्थापनासाठी कोणती योजना संयुक्त होईल हे पाहणे आवश्यक ठरते. अर्जदाराने अर्जासोबत परिशिष्ट 'अ' प्रमाणे न्यासासाठी नियोजित योजना दाखल केलेली आहे. ती योजना पाहता त्यामध्ये बदललेल्या परिस्थितीप्रमाणे न्यासाचे सभासद, विश्वस्त मंडळाची निवड, त्याचा कार्यकाळ, सर्वसाधारण सभा, कार्यकारी मंडळाची सभा, विश्वस्त मंडळातील पदाधिका-यांची जबाबदा-या बाबत नमूद केलेले आहे. न्यासाचे सभेतील उरावाप्रमाणे ती योजना पाहता ती योग्य व संयुक्तिक असल्याचे दिसून येते. सबब मी असे धरतो

Principals
10.4.19



for *Principals*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

की अर्जदाराने अर्जासोबत जी प्रस्तावित योजना परिशिष्ट 'अ' प्रमाणे नमूद केली आहे, ती स्वीकारणे आवश्यक ठरते. सबब मी मूद्दा क. २ चे उत्तर त्याप्रमाणे देत आहे.

मूद्दा क. ३ :-

८. न्यासाचे सुरूळीत व्यवस्थापनासाठी अर्ज, नि. १ सोबत दाखल परिशिष्ट 'अ' प्रमाणे योजना असणे आवश्यक असलेचे निर्णयाप्रत मी आलेलो आहे. सबब अर्जदाराना अर्ज त्याप्रमाणे मंजूर करणेस पात्र आहे. त्यामुळे मूद्दा क. ३ चे उत्तरासाठी मी खालील प्रमाणे आदेश देत आहे...

आदेश

१. चौकशी अर्ज क. १०८७/२०१३ मंजूर करणेत येतो.
२. शासन निर्णय क. बी.पी.टी.-११८२/१०२४/ ८३ - ता. २.०१.१९८६- एम.जी.जी. पी.टी.-४-बी., ता. ९.०१.१९८६, पान क. ८७, प्रमाणे गूलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट, सांगली या न्यासाचे सुरूळीत व उत्तम व्यवस्थापनासाठी अर्ज, निशाणी क. १ सोबत जोडलेल्या परिशिष्ट 'अ' प्रमाणे योजना मंजूर करणेत येते.
३. न्यासाची सर्व स्थावर व जंगम मालमत्ता ही या योजनेअंतर्गत निवडलेल्या विश्वस्तांकडे योजनेतील व महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमातील तरतुदीप्रमाणे राहिल.
४. खर्चाबाबत काही हुकूम नाही.
५. वरील आदेशाची नोंद न्यासाचे पी.टी.आर./परिशिष्ट-१ वर नियमाप्रमाणे घेणेत यावी.

सांगली.
ता. १० एप्रिल २०१४.



(ज. चं. यादव.)
सहा. धर्मादाय आयुक्त, सांगली,
विभाग, सांगली.



for *Principal*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

Scheme frame judgment dated. 10.4.2014. E.A.No. 1087/2013.

ANNEXURE "A"

**PROPOSED SCHEME FOR THE MANAGEMENT AND
ADMINISTRATION OF GULABRAO PATIL MEMORIAL TRUST,
SANGLI. P.T.R.NO.E-738/SANGLI.**

1) **Name of the Trust**

The name of the trust shall be " GULABRAO PATIL MEMORIAL TRUST, SANGLI.

2) **REGISTERED OFFICE ADDRESS OF THE TRUST -**

30, Vasant Colony, Miraj Road, Sangli - 416 416

3) **ADDRESS FOR CORRESPONDENCE :-**

795, Gulabrao Patil Educational Campus,
Near Govt. Milk Dairy, MIRAJ-416410, Dist. Sangli.
Maharashtra State.

4) **PROPERTIES OF THE TRUST :-**

The trust properties shall comprise of moveable and immovable properties mentioned in Schedule "A" annexed hereto, so also all further additions in moveable and immovable properties shall be the properties of the trust.

5) **VESTING OF TRUST PROPERTIES :-**


The trust properties shall vest in the trustees under this scheme and shall be administered and managed by them subject to and in conformity with the provisions of the scheme.

6) **AREA OF OPERATION :-**

The area of operation of activities of the trust will be entire India.

7) **THE AIMS AND OBJECTS OF THE TRUST :-**

- a) To establish and run colleges in any branch of medical science like Allopathy, Dental, Homeopathy, Ayurvedic, Nursing, Pharmacy, Naturopathy, Unani, Yoga, Para Medical courses like Medical Pathology, Medical Engineering, X-ray Technicians, Physiotherapy, Occupational therapy etc. for imparting education in respective fields conducting degrees, post graduation courses, Ph.D. etc. and speciality and super speciality courses and other related Diploma, Degree or Certificate courses,
- b) To establish and run colleges in Engineering Sciences, Technology Education, Computer Science Education, Architecture, Environmental Engineering etc. Conducting



for *Principal*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

Degree, Post Graduation Courses, Ph.D. etc. or Certificate Courses.

- c) To establish and run colleges in Co-operative education, Management Education, Hotel Management Catering Technology etc. Conducting Degree, Post Graduation Courses and other related Diploma, Degree or Certificate Courses.
- d) To establish and run colleges in Agricultural Science, Dairy Science, Horticulture, Botanical Gardens, Medical Plants, Bio-engineering, Bio-technology, Bio-informatics, etc. conducting Degree, Post-Graduation Courses and other related Diploma, Degree or Certificate Courses. To establish and run plant nursery, horticulture nursery & Flori culture and to establish tissue culture laboratory.
- e) To establish and run colleges in Law Education, Applied Arts and Crafts, Fashion Designing etc. conducting Degrees, Post-Graduation Courses and other related Diploma, Degree or Certificate Courses.
- f) To establish and run Montecery, Pre-primary, Primary, Secondary, Higher-Secondary School and Colleges in Marathi and English Medium in various branches i.e. Science, Arts, Commerce, Technical, Non-Technical, Education Science distance education learning programs etc. for imparting useful knowledge and to spread education.
- g) To open educational institutions in Maharashtra and outside for the aforesaid purpose and to take educational and related affiliation with International Colleges and Universities in various branches of education.
- h) To undertake Research and Development activities in the field of Medical Science, Engineering Science, Agricultural Science, Social Science, Management Science, and to establish Testing Laboratories and render services in R & D. field to the individual industries, societies and other organizations.
- i) To establish, maintain, conduct and manage hospital, dispensary, clinics, maternity homes, diagnostic centers, Laboratories, Research Centre, nursing homes, health



for *Abhine*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

centers, Health camps etc. either alone or with the help of other individuals, associations, trusts etc. for poor people in rural and urban areas, service centers for propagating National Health Programs like NRAP, NUHP regarding family planning, HIV aids, eye camps, drug addicts, blood donation, pulse polio, cancer, T.B. etc.

- j) To acquire and maintain ambulance, mobile medical van, to run blood bank, to undertake activities regarding cultivation of medical plantation, arrange exhibitions of medical plants instruments, books and other related subjects etc.
- k) To undertake activities like organization of seminars, symposia, lectures, discussions etc. for exchange of advancements in the field of education.
- l) To establish and run residential hostels for boys and girls of College, working women, old age homes, rehabilitation centers, rest home for patients and citizens orphanages etc.
- m) To provide accommodation to students and help in terms of money and kinds to the people affected by flood, fire, drought, earthquake, epidemic diseases, any National Calamity or any other act of God etc.
- n) To publish magazines, newsletters etc. in order to impart education to the Society and to undertake development programs/projects in the various fields Viz. Medical Science, Engineering Science, Agricultural Science, Social Sciences, cultural activities, rural development, management science, public administration etc. for upliftment of economic and social standard of citizens of India and the schemes sponsored for the said cause in the above fields by state/central government/industrial social organizations/associations/ societies and Foreign agencies for rural as well as urban developments and social welfare.
- o) To arrange tournaments and competitions of various games and give awards, public prizes, To establish and maintain play ground, sports complex, stadium, swimming pool, gymnasium etc. with modern facilities, to provide assistance and arrange training programmes for giving encouragement to the poor talent sportsman to take part in State/National/



for *Abhisek*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

International level tournaments.

- p) To celebrate national festivals like 15th August, 26th January etc, social, cultural, religious programs like Ganesh Festivals etc birth and death anniversaries of national leaders, eminent persons, etc.
- q) To arrange programs of felicitation of students and other dignitaries in various fields of medicine, industry, management, social work etc. who have made remarkable achievements in their respective fields and worked for social cause of upliftment of poor people.

To award and felicities different personalities from different Field to appreciation of their respective work viz. literature, culture, Social work, games, sports, oratory, science, medicine, industry etc.

- r) To give scholarships, free books and provide other educational facilities and assistance to poor needy students.
- s) To arrange programs functions in respect with above mentioned objects either alone or in cooperation with the other individual or body corporate or institutions or associations or trust or societies and provide help for the same or give donations to the other charitable trusts having similar objects.
- t) To take over already established educational institutions in any branches of education if required, hospital research centre, clinics etc. having similar objects.
- u) The trust shall be one to which the provisions of section 80-G of Income Tax Act 1961 or any replacement, reenactment or modification thereof for time being in force may apply so that any donation made thereto may be recognized as eligible for exemption or relief from tax in the hands of the donor.
- v) To undertake different programmes of Agricultural and Rural development for upliftment of poor peoples in rural areas.
- w) To establish and run consumer stores regarding consumer and allied products, for the benefit of students including manufacturing and trading activities for the benefit of people.



for *Arline*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

7) **THE BOARD OF TRUSTEES :-**

The board of Trustees shall consist of Three Trustees . In the Board of trustees, there will be one Chairman and one Managing Trustee as office bearers and other will be Trustees. The Board of Trustees may nominate and or co-opt two more trustees if they desire so.

8) **THE FIRST BOARD OF TRUSTEES-**

Sr.No.	Name & Address	Designation	Age	Nationality
1)	Shri.Prithviraj Gulabrao Patil, R/o. 795, Gulabrao Patil Education Campus, Near Govt. Milk scheme, Miraj. 416 410	Chairman	48 yrs.	Indian
2)	Shrimati Pramiladevi Gulabrao Patil R/o. 30,Vasant Colony, Sangli.	Managing Trustee	81 yrs	Indian.
3)	Shri.Shankar Bhima Tadvare, R/o. Gulab Colony South Shivajinagar, Sangli	Trustee	72 yrs.	Indian.

Similarly Shri. Mohanrao Shripati Kadam & Shri. Dhondisaheb Bapusaheb Deshmukh will be special invitees for the meeting of Board of trustees.

9) **MODE OF SUCCESSION OF CHAIRMAN, MANAGING TRUSTEE AND TRUSTEE :-**

CHAIRMAN-

The settlor of the trust Shri. Prithviraj Gulabrao Patil will be the Chairman through his life. After him the post of Chairman shall be given to the Elder male successor of the Chairman Shri. P.G. Patil. If due to any reason, it is impossible to appoint chairman from the elder male successor of chairman/settlor's family, the remaining trustees shall select one amongst them to be the chairman. However, he/ she will act as chairman until the elder male successor of settlor comes forward and expresses his readiness and willingness to act as chairman and upon such application in writing from the legal heir, the then Chairman appointed for interim period or Managing trustee shall vacate the office within 24 hours on receipt of such application from the legal heir. While deciding the nomination for further succession to office of the Chairman, the preference shall be given to elder son's wife, son, & daughter.



for *[Signature]*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

MANAGING TRUSTEE-

Shrimati Pramiladevi Gulabrao Patil shall be the Managing Trustee through her life. After her the chairman to appoint life time Managing Trustee in place of vacancy, and further appointments shall also be made as per the same provision to the office of the Managing trustee.

TRUSTEES -

The tenure of trustees except Chairman and Managing Trustee in first board of trustees as per scheme shall be for five years. The chairman to appoint trustees in place of vacancies. The trustees whose period is over will be eligible for reappointment as trustees for further period of five years.

10) QUALIFICATION OF TRUSTEESHIP:-

Any Indian male or female of above 18 yrs. of age having sound state of mind and who is interested in the well being of the trust and who undertake to devote full attention, power to activities of the trust shall be eligible to become the trustee.

11) DISQUALIFICATION OF TRUSTEESHIP :-

The trustees of the said trust shall be disqualified to act as trustees if -

- a) He/She acts against the interest of the trust and does not abide by the provisions of scheme of the trust and rules framed there under.
- b) He/She commits any act of malfeasance, misfeasance, misappropriation or breach of trust in respect of the trust.
- c) He/She dies or voluntarily resigns or becomes physically incapable to act as trustee or becomes of unsound mind.
- d) He/She remains absent for 3 consecutive meetings of Board of Trustees without prior permission of the Chairman.
- e) He/She is convicted of criminal offence involving moral turpitude or offence described under the Bombay Public Trust Act, 1950.
- f) He/She is adjudged or declared him/her self insolvent.

12) FUNCTIONS AND POWERS OF BOARD OF TRUSTEES :-

- a) To decide all questions arising in the administration of trust properties and including all questions relating to the administration of the trust and the interpretation of this scheme.



for *Abhinav*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

b) To sale, lease, exchange, surrender, give-up mortgage, change, pledge, hypothecate, or dispose of any moveable property like shares, bonds, debentures, fixed deposits etc or immoveable properties subject to any of the provisions of this scheme and Maharashtra Public Trust Act 1950.

c) To obtain loan, cash credit, overdraft etc. from the bank, subject to the provisions of this scheme and Maharashtra Public Trusts Act 1950.

d) To purchase/receive or otherwise acquire any moveable property like shares, debentures, bonds etc. or immoveable property on any terms and conditions for all or any of the purposes of this trust at such rates, rents, premium, consideration hire and on such terms and such period and with or without option for renewal, redemption or purchase as the trustees may think fit.

e) To raise the funds for the trust by way of Term loan/ overdraft/ cash credit facilities from the banks or financial institutions and also by way of fees, deposits etc. from students or from other individuals/ association/trust/society etc. and refund the same.

f) To assign the duties to the office bearers from time to time.

g) To prepare project proposals and submit the same through office bearers to the appropriate authority either of State or Central Govt. or other organizations including foreign agencies.

h) To appoint Financial Consultants, Architects, Engineers etc. for project proposals and Chartered Accountant, Advocate etc. and to fix up their remuneration.

i) To give approval for the visit of the office bearers or other members of Board of Trustees for the purpose of abroad training or to persuade the proposals of the trust.

j) To approve the Annual Budget of the Trust.

k) To move and approve the resolution in respect of mortgaging the property of the trust in order to obtain financial loans either from Nationalized Banks approved Scheduled and Cooperative Banks, financial institutions, leasing companies etc. The loans to be raised shall be Term loan, cash-credit, overdraft Demand loan etc. or it may be in the form of Bank Guarantee or letter of Credit etc. as the case may be.

l) To authorize the office bearers to make the purchase of loan,



for *ABLORE*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

building equipments, furniture, stationery material, vehicles and other moveable and immovable properties of the Trust, and to represent in Government or Semi-Government authorities, Courts, Tribunals, Universities etc. on behalf of the Trust.

- m) To consider commercial proposals and execute them for raising the funds to the trust including manufacturing, processing, construction, service institutions and such other projects as deemed to be fit for upliftment of downtrodden people.
- n) To fix remuneration or honorarium of special invitees and other concerned persons.
- o) To appoint subject committee or advisory bodies if necessary for particular purposes and period. The powers conferred on such committee or advisory body can be withdrawn by the trustees at any time. The decisions taken by such committee/s or advisory body shall be subject to the approval of Board of Trustees.
- p) To take decision regarding closure or amalgamation of trust in any other trust having similar objects.
- q) To amend or alter objects or provisions of this scheme if necessary in consonance with the provisions of Maharashtra Public Trust Act-1950.
- r) To perform any other functions that will be necessary to achieve the objects and administration of trust from time to time.

13) **THE FUNCTIONS AND POWERS AND DUTIES OF CHAIRMAN:-**

A) The Chairman shall direct the Managing Trustee to call the meetings of Board of Trustees. In absence of Managing Trustee or negligence to call the meeting by Managing Committee, the Chairman shall call the meeting of Board of Trustees.

B) The Chairman shall preside over and conduct the meetings of Board of Trustees and institutions run by the Trust.

C) The Chairman shall have one additional casting vote in case of equality of votes.

D) The Chairman shall supervise and control the day to day activities of the trust and the schools, colleges or any other institutions or projects run by the trust.



for *ABWane*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

E) The Chairman shall execute deeds and documents like agreements, contracts, mortgage, lease, conveyance etc. and make affidavits, give undertakings, promissory notes etc. for raising funds and sign any other papers relating to the activities of the trust.

F) The Chairman shall appoint office bearers and staff members as per the requirement and issue directives to them from time to time.

g) The Chairman shall sign and issue appointment letters, termination letters, promotion, demotion of employees as well as to suspend or to reinstate employees. The Chairman may authorize the Managing Trustee to do all such acts. mentioned hereinabove. The Chairman shall authorize any person as he deems think fit to represent the staff selection procedure or other act on behalf of trust.

h) The Chairman shall be final authority and his word shall be final in all business matters and relating to the disputes of any nature.

i) The Chairman shall supervise and control over the financial transactions of the trust, schools, colleges and other institutions or projects run by the trust. The Chairman shall operate bank accounts of the trust and its institutions under his sole signature or jointly with the Secretary] head of the institution run by the trust or any other person authorized.

j) The Chairman shall act as the vendor or vendee as the case may be regarding properties of trust on behalf of trust or any other institution run by trust, and enter into contracts with his sole signature or joint signature of Managing Trustee or any other person authorized by Board of Trustees.

k) The Chairman shall perform all other duties and exercise powers conferred upon him by the scheme of the trust and other necessary activities in the interest of the trust.

l) The Chairman shall exercise all the powers and perform duties of any office bearer or trustee as and when he finds it necessary in the interest of trust.

14) **THE FUNCTIONS & POWERS OF MANAGING TRUSTEE :-**

a) The Managing Trustee shall call the meetings and issue notices of the meetings of Board of Trustees with prior consent of the Chairman.

b) The Managing Trustee shall write the minutes of the meetings of Board of Trustees in proceeding book and read the minutes



for *ABHINAV*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

in next meeting for confirmation and obtain signature of the Chairman below the minutes.

c) The Managing Trustee shall look after the correspondence of the trust and represent the trust legal matters and all activities as per directions and instructions of the chairman.

d) To maintain accounts and records, Bank pass books receipt books, vouchers and other concerned files etc.

e) To prepare account statements and get approved by the Board of Trustees and to get audited the accounts of the trust and submit to the office of the Assistant Charity Commissioner, Sangli as per the directions of the Chairman

f) To prepare budget regarding income and expenditure of the Trust, its institutions and other projects run by the trust and submit in first meeting of Board of trustees held after closure of financial year. and submit in the meeting of Board of trustees.

g) To collect, information from the head of schools, colleges and other institutions run by the trust and submit to the Chairman and the meeting of Board of Trustees.

h) To implement resolutions passed by the Board of trustees.

i) To perform and do all such duties regarding administration of trust assigned by the chairman and Board of Trustees from time to time for the benefit of the trust.

j) To represent on behalf of chairman in Governing Councils of the institutions and projects undertaken by the trust or staff selection council etc, as per authority and directions of chairman.

k) To make applications for obtaining loans from the Nationalized/Co-op. Banks/ Scheduled Bank, financial institutions approved leasing companies etc. and to raise the loans for the trust, on moving appropriate resolutions in the Board of Trustees and to execute necessary documents, give undertakings make affidavits and execute the documents on behalf of trust as per directions of chairman and to give guarantee or to remain guarantor to the financial institutions on behalf of trust.



for *Principle*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

15) **ORDINARY AND SPECIAL MEETINGS OF THE BOARD OF TRUSTEES-**

The trustees shall hold at least one meeting every four months and this meeting shall be called as the ordinary meeting. The trustees may also hold additional meetings if necessary and such meetings shall be called special meetings. Such ordinary and special meetings shall be held at such time, date and place as the Chairman may determine. The notice in writing of every meeting of trustees shall be delivered or sent through hand delivery or by post to each trustees at his residential address at least two clear days before the date of meeting provided that in the event of trustees framing regulations prescribing some other mode of giving notice, it shall be given in accordance with such regulations. The agenda of meeting shall be sent to trustees. Every resolution or question submitted to the meeting shall be decided by a majority of votes of the trustees present at such meeting and voting. On the question, each trustee shall have right to cast one vote. But in the event of equality of votes, the Chairman shall have one second or casting vote in addition to the previous vote on the question.

16) **REQUISITION MEETING :-**

The Board of Trustees shall hold a requisition meeting if any two trustees request the Chairman to convene the meeting on any issue or subject and such meeting shall be called as the requisition meeting.

17) **CIRCULAR :-**

Any matter of business of a routine or formal or urgent nature may be determined by circular without meeting of the trustees provided that it is agreed to unanimously by all the trustees. In case of difference of opinion such question, it shall be dealt with in the next meeting of Board of Trustees.

18) **QUORUM :-**

There shall be quorum of two trustees present at any meeting of trustees when the board of trustees consists of three members and three when the board of trustees consists of five. If there is no sufficient quorum, the meeting shall be adjourned for half an hour and thereafter the meeting will be held at the same place. However, for such meeting the quorum will not be necessary.

19) **MINUTE BOOK :-**

A minute book shall be kept for the trust which shall consist -

- a) A clear report of every meeting of Board of Trustees.



for *Abhine*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

- b) All the trustees present in the meeting shall sign in the attendance book to record their presence.
- c) The minutes shall be read over to the trustees in the next meeting and when confirmed by the trustees shall be signed by the chairman of the meeting.
- d) In case of difference of opinion at the time of confirmation of minutes of the previous meeting, the minutes shall be confirmed according to the sense of majority of the trustees present of such previous meeting.

20) **FUNDS AND PROPERTIES :-**

Funds and properties of the trust will include the following -

- a) All movable immovable properties.
- b) Contribution of the trustees, well-wishers and sympathizers.
- c) Endowments and gifts.
- d) All dead stock articles, books, apparatus and equipments.
- e) Donations received in general or for specific purpose.
- f) Fees and fines.
- g) Development fees received from all institutes
- h) Fix deposits.
- i) Rent, profits etc. received and interest on the bank deposits.
- j) Loans from commercial banks, co-operative banks, financial institutions and leasing companies etc.

All the funds of the trust shall be owned by the trust. Funds shall be utilized for the benefit of the Trust and its institutions. The chairman shall invest trust funds and money in accordance with the provisions of Sec.35 of Maharashtra Public Trust Act 1950 as he may think fit and proper.

21) **ACCOUNTING YEAR AND ACCOUNTS OF THE TRUST :-**

The accounting year of the trust shall be from 1st April to 31st March of every year. The trustees shall keep and maintain regular accounts of the trust properties and its income and shall get the accounts audited as per the provisions of the Maharashtra Public Trust Act, 1950.

22) **OPERATION OF BANK ACCOUNTS :-**

The entire amount of the trust should be deposited either in Nationalized Banks or Scheduled Banks or any other Co-operative bank as permitted under Maharashtra Public Trust Act. The amount must be



for *Okhore*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

deposited in the name of trust or in the name of institutions run by the trust. Bank accounts of the trust shall be operated either under the sole signature of the Chairman or jointly with the Managing Trustee. The Bank accounts of the Institutions and projects run by the trust shall be operated with the joint signature of Chairman and Head of Respective Institute, or as decided by Board of Trustees. The chairman may nominate any trustee for operation of bank accounts of the Institutions upon authorization by the Board of Trustees.

23) **THE PAYMENT OF MANAGEMENT EXPENSES-**

The trustees shall out of rent, profits, income and interest of the trust properties, in first instance shall pay all the rates, taxes assessments and other necessary outgoings. Thereafter in the second place all the proper charges and expenses of and incidental to the administrations and management of trust properties as well as the cost of current repairs or up keep of immoveable properties belonging to the trust.

Thereafter, the balance, funds shall be utilized for heavy repairs, renovation or rebuilding of the immoveable properties, reserve fund and apply the balance for the objects of the trust herein above mentioned.

24) **REPAIRS AND MAINTENANCE OF TRUST PROPERTY -**

The trustees shall keep the properties of the trust in good condition. The trustee shall have power to repair, modify, alter, renovate rebuilt, develop etc. the movable or immoveable properties of the trust and shall maintain in good condition. The trustees shall insure the moveable and immoveable properties of the trust for the safety of properties.

25) **POWER TO MORTGAGE, BORROW MONEY ETC.**

The trustees shall have power to mortgage, pledge, hypothecation or otherwise the properties of the trust and obtain loan from any Nationalized Bank, Scheduled Bank, Co-operative Bank, Financial Institutions etc. for the purpose of or on behalf of trust as they may think fit and proper subject to the provisions of Maharashtra Public Trust Act, 1950. The Chairman or Managing Trustee on authorization may apply to Joint Charity Commissioner & seek permission for raising loan or borrow money from financial institutions by executing necessary documents.



for *Abhore*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

26) **POWER TO PURCHASE, SELL, TRANSFER AND ALIENATE THE TRUST PROPERTY -**

The trustees shall have power to purchase property in the name of trust without prior permission of the Joint Charity Commissioner, Kolhapur Region, Kolhapur. Similarly, the trustees shall also have power to transfer, sell and alienate the trust property with the previous sanctions of the Joint Charity Commissioner, Kolhapur Region Kolhapur

27) **CUSTODY OF DOCUMENTS-**

The Chairman shall keep in its custody all documents concerned with the trust such as minutes book, attendance book, title deeds, property documents receipt books and such other records related to trust at the place which he thinks suitable and proper.

28) **POWER TO APPOINT COMMITTEES-**

The Board of Trustees shall have power to appoint committee for such period as the Board of Trustees may think fit and proper for carrying out certain work. The Board of Trustees shall have power to dissolve any such committee without giving any reason and may appoint new committee in its place. The Chairman will be Ex-officio Chairman of such Committee/s.

29) **REIMBURSEMENT OF TRUSTEES-**

The chairman and other trustees shall be entitled to reimburse themselves of the amount spent by them for the trust out of their own pocket. The decision of Chairman in this respect shall be final and conclusive.

30) **LIABILITIES OF TRUSTEES-**

Every trustee shall be liable for the acts and deeds expressly done by him or expressly caused to be done by him. It shall be responsibility of every retiring trustee regarding any sort of damage caused to the trust property, during his tenure. The retiring trustee or the trustee vacating his post for any reason shall also be responsible for such damage during his tenure in the Board of Trustee.

31) **POWER TO FRAME RULES FOR CHANGE IN NAME OR OBJECTS OF THE TRUST ETC.**

The Board of Trustees shall have power from time to time to make such rules and regulations as they may think fit and proper for the administration and carrying in to effect the provisions of this schemes



for *Abhore*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

and also from time to time after any such rules and regulations or substitute the rules and regulations provided that no such rules and regulations as framed or subsequently amended shall in any manner be in consistent with any of the provisions of this scheme or the Maharashtra Public Trusts Act 1950 or the rules made there under. The copy of the rules or amendments thereto framed by the Board of Trustee under this clause shall be filed in the office of the Assistant Charity Commissioner, Sangli.

32) **WINDING UP OR AMALGAMATION OF TRUST-**

In case the trust has to be windup or amalgamate, the property and funds of the trust may be transferred or paid to any trust having similar objects after satisfying all the liabilities of the trust, subject to the provisions of Maharashtra Public Trust Act, 1950.

33) **REFERENCE TO CHARITY COMMISSIONER IN CASE OF DISPUTE-**

If any dispute arises amongst the trustees about the interpretation of construction of any of the clauses or provisions of this scheme, the matter will be referred to Asstt. Charity Commissioner, Sangli Region Sangli, whose decision shall be final and conclusive.

We the trustees hereby state on solemn affirmation and declare that the draft scheme for administration of the Trust " **GULABRAO PATIL MEMORIAL TRUST, SANGLI** is approved by the board of trustees by passing resolution to that effect on 24/09/2013 and it shall come into force with immediate effect i.e. from 24/09/2013 Similarly we the trustees in First Board of Trustees as per this scheme have given consent to act as trustees and therefore we have put our signatures.

Sangli

Date - 23/10/2013

Sr.No.	Name	Designation	Signature
1)	Shri.Prithviraj Gulabrao Patil	Chairman	
2)	Shrimati Pramiladevi Gulabrao Patil	Managing Trustee	
3)	Shri.Shankar Bhima Tavadar	Trustee	



Copy prepared by
Copy compared by

Certified to be a True Copy

Superintendent,
Public Trust Registration Office,
Sangli Region, Sangli.

for
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

मा.सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१, सांगली विभाग, सांगली यांचेसमोर

(पिठासिन अधिकारी :- श्री.राजेश एम.परदेशी)

बदल अर्ज क्रमांक : ५०८/२०१६

निशानी क्र.०७

न्यासाचे नाव :- गुलाबराव पाटील
मेमोरियल ट्रस्ट, सांगली ता.मिरज
जि.सांगली
न्यास नोंदणी क्रमांक :- ई-७३८/सांगली

श्री. पृथ्वीराज गुलाबराव पाटील,
रा. मिरज, ता.मिरज, जि.सांगली

..... अर्जदार

विरुद्ध

कोणीही नाही

..... गैरअर्जदार

अर्जदाराचे वकील- अॅड. ए.आर.जाधव

अर्ज : महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० (यापुढे त्यास "विश्वस्त कायदा" असे संबोधण्यात येईल) चे कलम-२२ अंतर्गत बदल नोंदणी करिता

:- न्यायनिर्णय :-

(निकाल घोषित दि.१४.०६.२०१६)

सदरचा चौकशी अर्ज महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायदा १९५० चे कलम २२ नुसार न्यासाच्या विश्वस्त मंडळामध्ये झालेला बदल नोंद करणेसाठी दाखल करण्यात आलेला आहे.

२. सदरील न्यासाच्या दिनांक १०.०४.२०१४ रोजी मंजूर योजनेतील कलम ७ नुसार विश्वस्त मंडळ हे तीन विश्वस्तांचे राहिल असे नमुद आहे. तसेच दोन नविन विश्वस्त घेण्याची तरतूद आहे. त्याअनुषंगाने दि.०६.०३.२०१६ रोजी विश्वस्तांची सभा झाली. त्यामध्ये नविन दोन विश्वस्तांची निवड करण्यात आली. अशाप्रकारे एकूण विश्वस्तांची संख्या ही पाच झाली. हा झालेला बदल नोंद होण्याकरीता सदरील बदल अर्ज दाखल करण्यात आलेला आहे.



21/6/16
14106116



३. अर्जदाराने सदरील बदल अर्जाच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे कागदपत्रे अर्जदाराने दाखल केलेली आहेत.

१. दि.०३.०३.२०१६ रोजीच्या सभेची नोटीस, पोच व दि. ०६.०३.२०१६ रोजीच्या सभेची प्रोसिडींग यांची नोटराईज्ड प्रत (निशानी क्रमांक.०४ एकत्रित)
२. नविन विश्वस्त मंडळाचे संमतीपत्र (निशानी क्रमांक.०५)
३. अर्जदाराचे सरतपासाचे शपथपत्र (निशानी क्रमांक.०३)
४. पुरावा संपल्याची पुरसीस (निशानी क्रमांक.०६)

४. सदर प्रकरणास कोणतीही हरकत आलेली नाही म्हणून प्रकरण हे वाद नसलेले प्रकरण आहे. अर्जदाराने अर्जाच्या पृष्ठार्थ नि.क्र.०२ ते ०६ इतकी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तसेच नि.क्र.०३ वरती सरतपासाचे शपथपत्र व नि.क्र.०६ वरती पुरावा संपलेबाबतची पुरसीस दाखल केलेली आहे.

५. न्यायाच्या मंजूर योजनेस अनुसरून नमुद प्रक्रियेने नविन विश्वस्तांची नेमणूक केल्याचे दिसून येते. सभेची नोटीस व इतिवृत्त पाहता त्यास उर्वरित सदस्यांनी मान्यता दिल्याचे दिसते. त्यामुळे सदरील झालेला बदल हा न्यायाच्या मंजूर योजनेनुसार झालेला आहे असा निष्कर्ष मी नोंदवित आहे. त्यामुळे सदरचा बदल अर्ज मंजूर करणेस पात्र आहे व झालेला बदल वैध आहे. करीता खालीलप्रमाणे अंतिम आदेश देत आहे.

	//आदेश//
१)	बदल अर्ज क्र.५०८/२०१६ मंजूर करण्यात येत आहे.
२)	निष्कर्षा प्रमाणे परिशिष्ट-१ वर नोंद घेण्यात यावी.
३)	खर्चाबाबत काही आदेश नाहीत.

दिनांक :- १४.०६.२०१६
ठिकाण :- सांगली

(राजेश एम.परदेशी)
सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१,
सांगली विभाग, सांगली.



Page 2 of 2
Certified to be a True Copy

(Signature)
Superintendent,
Public Trust Registration Office,
Sangli Region, Sangli.

Copy prepared by
Copy compared by

(Signature)
Principal
G.P.M.T.'s Institute Of
Nursing Sciences, Miraj



Copy Applied on 10/11/18
 Copy Ready on 23/11/18
 Copy Delivered on 23/11/18
 Copying Charges Received on 22/11/18

सांगली येथील मे. सहाय्यक धर्मादाय आयुक्त - 1 कोर्टात

(कानू 13 (1) पक्षा)

परिशिष्ट - 3

बदल अर्ज नं./2016

Exh 1

(पब्लिक ट्रस्ट रजिस्ट्रेशन ऑफिस येथे, कोर्टासमोर आलेल्या रजिस्ट्रार नोंदविलेल्या पब्लिक ट्रस्टच्या केलेल्या नोंदीतील झालेल्या बदलाबाबत अगर हद्द अशा करावयाच्या बदलाबाबतचा रिपोर्ट)

(अ) सार्वजनिक ट्रस्टचे नाव : गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट, सांगली

(ब) सार्वजनिक ट्रस्टचा नं. : ई - 738 (सांगली)

(क) सार्वजनिक ट्रस्टचा पत्ता : श्री. पृथ्वीराज गुलाबराव पाटील, गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल, मिरज 416410.

Superintendent
 Public Trusts Registration Office
 Sangli Region, Sangli



अ. क.	बदलाचे स्वरूप	बदलाचे कारण	शेरा
1	खालील नावे दि. 06/03/2016 पासून पीटीआर उताऱ्यावर नोंद करण्यात यावीत 1) डॉ. इकबाल कासीम तांबोली - विश्वस्त 2) श्री. विरेंद्रसिंह पृथ्वीराज पाटील - विश्वस्त	1) सदरच्या ट्रस्टकरीता योजना मंजूर होण्यासाठी चौकशी अर्ज क. 1087/2013 चा अर्ज दाखल केला होता. तो दि. 10/04/2014 रोजी मंजूर झालेला आहे. मंजूर योजनेनुसार विश्वस्तांना 2 रिव्हकृत विश्वस्त नियुक्त करण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे 2 रिव्हकृत विश्वस्तांची नियुक्ती करण्याचे विश्वस्तांनी ठरविले.	1) पी टी आर उताऱ्या 2) स्क्रीम अर्ज नं. 1087/2013 मधील आदेश 3) दि. 06/03/2016 रोजीची समा नोटीस दि. 03/03/2016 (नोटरी) 4) दि. 06/03/2016 रोजीच्या सभेचे इतिवृत्त (नोटरी)

सार्वजनिक ट्रस्ट ऑवरी कार्यालय,
 सांगली विभाग, सांगली.
 आचार्य प्रमाणित :- 22/11/18
 दिनांक :- 22/11/18



for *Abhinav*
 Principal
 GPMT's Institute Of
 Nursing Sciences, Miraj



	<p>2) त्याप्रमाणे दि. 06/03/2016 रोजी विश्वस्तरांची सभा आयोजित केलेली होती. समेची नोटीस दि. 03/03/2016 रोजी काढली. ती विश्वस्तरांना हस्तदेय दिली. त्याप्रमाणे दि. 06/03/2016 रोजी विश्वस्तरांची सभा होऊन डॉ. इकबाल कासीम तांबोळी व श्री. विरेंद्रसिंह पुष्पीराज पाटील यांची विश्वस्त पदावर नियुक्ती झाल्याबाबत ठराव क. 2 मंजूर झालेला आहे. त्याप्रमाणे पीटीआर उताऱ्यामध्ये नोंद होण्यासाठी बदल अर्ज दाखल करण्यास कारण घडले.</p>	<p>5) नविन विश्वस्तरांचे समतिपत्र</p> <p>6) नविन विश्वस्तरांची ओळखपत्रे (झेरॉक्स)</p> <p>7) अर्जदार यांचे ओळखपत्र (झेरॉक्स)</p> <p>8) बदल अर्जासोबत ऑफिडेव्हीट</p> <p>9) वकिलपत्र</p>
--	---	---

सांगली

दि. 10/03/2016

(रिपोटींग ट्रस्टी)

मी उपरिनिर्दिष्ट, श्री. पुष्पीराज गुलाबराव पाटील अध्यक्ष वय वर्षे 51 यावसाय-समाजकार्य, या गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल, शासकीय दुध डेअरीजवळ, मिरज 416410 सत्य प्रतिज्ञेवर कथन करतो की, वरील अर्जातील सर्व माहिती खरी असून बरोबर आहे. म्हणून प्रतिज्ञापूर्वक इकरार केला.

सांगली

दि. 10/03/2016

माझे समक्ष

[Signature]

Chairman
Gulabrao Patel Memorial Trust
SANGLI


(रिपोटींग ट्रस्टी)

[Signature]

[Signature]



for *[Signature]*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj



for Bhore
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

SANGLI MIRAJ & KUPWAD CITY MUNICIPAL CORPORATION
FORM 'C'

(See Rule 5)

Certificate of Registration under section 5 of the Bombay Nursing Homes
Registration Act 1949

No 428

This is to Certify that Shri / Smt Dr. Milind Pravinchanadra Parikh
has been registered under the Bombay Nursing Homes Registration Act. 1949 in
respect of

" Ushahkal Abhinav Institute of Medical Sciences

A Unit of Ushahkal Abhinav Speciality Hospital LLP "

(Here insert the name of the Nursing Home.)

Situated at Sangli and has been authorised to carry on the said
nursing home.

No. of Bed's for Other Patient - 321 Bed's

No. of Bed's for Manternity Patient - 35 Bed's

Registration No. 428

Date of Registration 21/10/2021

Place 105/1, Dhamni Road, Sangli

Date of issue of certificate 31/03/2024

This certificate of registration shall be valid upto 31st March 200 31 MAR 2027

MEDICAL OFFICER OF HEALTH, SANGLI MIRAJ & KUPWAD CITY MUNICIPAL

CORPORATION (Here insert the name of Local Supervising Authority.)



Signature of the registering authority.

Medical Health Officer,
Public Health
Sangli Miraj & Kupwad City
Corporation

for Abhore
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

Received by Shri
Shendurba Malga
Chit - Pimpri
Sangli



UAIMS
Where Compassion Meets Care

USHAHKAL ABHINAV INSTITUTE OF MEDICAL SCIENCES

(A Unit of Ushahkal Abhinav Speciality Hospital LLP)

■ Tel.No.: 0233-3500300
■ Appointments : 9699772402/03/04
■ Website : www.uaims.in

■ Emergency : 0233-3500301, 9699772401
■ Ambulance : 0233-3500305, 9699772405
■ E-mail : info@uaims.in



UAIMS/ADMN/1329/2024

Date:- 28/10/2024

TO,

The chairman,

Gulabrao Patil Memorial Trust's

Institute of Nursing Sciences,

795, Gulabrao Patil Educational Campus,

Near Govt Milk Dairy,

Miraj-416410

Sir,

This has reference to your request for making the facilities available at the UAIMS sangli for training P.B.B.Sc Nursing student of your Institute. The authorities of the Hospital have considered your request and decided to permit you to use the facilities available at UAIMS ,sangli. For training the P.B.B.Sc Nursing students of your Institute. This permission is valid for a period of five years from 27th Sep 2024 to 26th Sep 2029.

Thanking You

With Regards

DR.Sanjay Kogrekar

Medical Director

(UAIMS)



for
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj



महाराष्ट्र MAHARASHTRA

2024

09AB 248177

Noted & Registered
Serial Number...

180/2024
27 SEP 2024

GOVT. OF MAHARASHTRA

19 SEP 2024

Asst. Treasury Officer
Miraj

MEMORANDUM OF UNDERSTANDING

This memorandum of understanding is made between following parties

1. Hon. Dr. Sanjay Kogrekar,
Medical Director,
Ushakal Abhinav Multispecialty Hospital, Sangli
(Here in after called as party No.1)
2. Shri. Virendrasinha Prithviraj Patil,
Trustee,
Gulabrao Patil Memorial Trust,
Sangli.(Miraj)
(Here in after called as party No.2)



for *Abhinav*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj


दस्तावा प्रकार / अनुच्छेद क्रमांक - (Nature of Document Article No.)	मौखिक
दस्ता नोंदणी करणार आहेत का ? (Whether it is to be Registered)	
नोंदणी होणार असल्यास दायम निबंधक कार्यालयाचे नांव - (If Registrar in Name of S.R.O.)	
मिळकती (Part in brief)	
बोयट (Corr. Count)	
मुद्रांक (Stamp)	GPM's Institute of Nursing Science, Miraj
दुसऱ्या पक्षाचे नांव - (Name of Other Party)	प्र. डा. होस्पेड, मिराज
हस्ते अराल्यात कोणत्या नांव व पत्ता - (If through other person than & Address)	श. रा. नि. ३६ मिराज
मुद्रांक शुल्क (Stamp Duty)	2000
मुद्रांक विक्रीचा नोंद वही अनु. क्र. / दि. - (Serial No./Date)	2702/20/02/2024
मुद्रांक विकत घेणाऱ्याची सही - (Stamp Purchaser's Sign)	

परवानाधारक मुद्रांक विक्रेत्याची सही -
मुद्रांक विक्रेत्याचे नांव - हरिविजय महादेव देवधर
अधिकृत परवाना क्रमांक. २४०६०७०
मुद्रांक विक्रीचे ठिकाण - देवघर बाडा, ब्राह्मणपुरी, मिराज
(ज्या कारणासाठी ज्यांनी मुद्रांक खरेदी केला आहे त्यांनी त्याच कारणासाठी
पत्रांत खरेदी केलेल्यापुढील पत्रांतून आत बापटने बंधनकारक आहे.)



for *Principal*
Principal
GPM's Institute Of
Nursing Sciences, Miraj





Where as the party no.1 is running 350 bedded Hospital under the name & title of "Ushakal Abhinav Multispecialty Hospital, Sangli". Which covers multi super specialties. Such as Medical Surgical wards, Medical intensive care unit, Surgical intensive care unit Operation Theatre, Orthopaedic ward, Casualty / accident & Emergency Unit, Maternity ward, Paediatric ward, Paediatric intensive care unit, Neonatal intensive care unit.

The said Hospital is of multispecialty faculty. The said hospital is being registered as nursing home & under the shop act.

Whereas the party no.2 is running an Educational complex has PBBSC (N) courses affiliated to Maharashtra University of Health Sciences, Nashik, Indian nursing Council, Delhi & Maharashtra Nursing Council Mumbai under the name Gulabrao Patil Memorial Trust's Institute of Nursing Sciences, Miraj. The student of this institute will have full clinical training the studies in party no.1 hospital where as the party no.2. We have agreed to provide the hospital clinical facilities for P. B. B.Sc. (N) course for students of Gulabrao Patil Memorial Trust, Educational Complex at Miraj. Therefore, this agreement of above is memorandum of understanding & for which both the parties have put their signatures below on this day 27-09-2024.

Hence this Memorandum of understanding is validated till 26-09-2029.

Date: - 27-09-2024

Place: -Miraj.

Witness.

EXECUTANT

1) Mr. Vinay A. Dongre
Miraj



Hon. Dr. Sanjay Kogrekar.
Medical Director,
Ushakal Abhinav Multispecialty
Hospital, Sangli.



2) Mrs. Sonali N. Bhoore
Sangli



Mr. Virendrasinha Prithviraj Patil,
Trustee,
Gulabrao Patil Memorial Trust,
Sangli. (Miraj)

BEFORE ME

Adv. MARUTI B. PATIL
NOTARY REG. NO. 5283
GOVT. OF INDIA
MIRAJ - 416 410. MO 9422813749
NOTARY EXP DT. 31/1/2028



for
Principal
CPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj



SURYA CENTER TREATMENT FACILITY PVT. LTD.

BIO MEDICAL WASTE DISPOSAL PLANT



CST.NO. 79,79A, 80 ARWADE MILL, BALAJI MILL ROAD, NORTH SHIVAJI NAGAR, SANGLI 416416

Tel. No.: 8411811005 Mob: 9823184999. GSTIN - 27ABJCS9911R1ZC

MPCB Licener No. : Format 1.0/CC UAN No. 0000146751/CR/230200193211R1ZC



Offline Verification



Online Verification

Registration Certificate

Certificate # : SC20242504737

Date: 19-12-2024

This is to certify that **UAIMS, Near Takshila English School,, Dhamni Road, Sangli., Sangli City, Tal. : Miraj, Dist. :Sangli, Pin: 416416** is registered with **Surya Center Treatment Facility Pvt. Ltd. Sangli** for Management of Bio Medical Waste in accordance with, the provision of Bio Medical Waste Management Rules, 2016, as amended and in compliance with the provisions of CPCB guidelineds.

1	Authorized Person of HCE (Name and Designation)	:	Dr. Milind Pravinchandra Parikh Director
2	Bombay Nursing Home Act Registration Details BNH Registration Number BNH Issue Date Total Number of beds BNH Validity (Form 'c')	:	- 428 31-03-2024 356 31-03-2027
3	Common Treatment Facility Reistration Details Date of Registration No. of Beds Registered Registration Validity	:	- 01-10-2024 356 31-03-2025
4	Renewal of CTF Membership (if Applicable) Renewal Date No. of Beds Registered	:	- 31-03-2025 356
5	MPCB Consent (Establish/ 1st Operate/Renewal) Details Concent / CCA Number Issue Date Validity Upto	:	- MPCB-format1.0/CAC/UAN No MPCB consent 0000130722/CO/2206000956 19-06-2022 31-05-2027

Remarks:



for *Meghna*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

Meghna Rajeev
Kore

Authorized Signature
Name: Meghna Kore
Designation: Director

सह आयुक्त (पुणे विभाग)
यांचे कार्यालय
अन्न व औषध प्रशासन (म.राज्य)
सेक्टर क्र. ४, प्लॉट नं. १ व २,
एफडीए भवन,
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, लिंक
रोड, ऑर्काड हॉस्पिटल शेजारी,
मोशी, पुणे - ४१२१०५



Office of Joint Commissioner
(Pune Division)
Food & Drug Administration (M. S.)
Peth No. 4, Plot No. 1 & 2,
FDA Bhavan,
Pimpri Chinchwad Navnagar Vikas Pradhikaran, Link
Road, Near Accord Hospital,
Moshi, Pune- 412105
Email - fdapunedrug@gmail.com

No. Drug/Permission/ 618-24/Zone-4

Date - 02/01/2024

To,
M/s. UAIMS Advanced Blood Centre,
Ushahkal Abhinav Institute of Medical Sciences (UAIMS),
Room No. 1 to 5, 2nd Floor,
Building No. B, New S. No. 105 (Old S. No. 408),
Plot No. 2, Dhamani Road,
Sangli - 416 416

Subject :- Drugs & Cosmetics Act 1940 & Rules there under.
Grnat New License

Reference:- 1) Your application dated 22/06/2023
2) Joint Inspection of blood Centre dated 07/08/2023
3) Letter No. CLAA/B&BP/Maha/13/2023-D dt. 18/12/ 2023, of
CLAA, CDSCO, (HQ), Delhi

Sir,

I am enclosing herewith copy of renewal certificate (Form 26 G) of License in **Form 28-C License No. MH/105475** of your Blood Centre for the period of **08/11/2023 to 07/11/2028**, duly signed by CLAA New Delhi.

The Blood Centre should comply with all the suggestions mentioned by the inspecting team at the time of inspection and should comply with all the provisions prescribed under Rule 122-P and schedule F Part XII-B of the Drugs & Cosmetic Rules, in addition to conditions specified in License in Form 28 -C.

Encl - As above

Yours,

(S. V. Pratapwar)

Joint Commissioner (Drugs) (PD)
& Licensing Authority

Food & Drugs Administration, M.S., Pune

CC- 1. Assistant Commissioner, Food & Drug Administration, Sangli, that is directed the Blood Bank may be re- inspected periodically at least once in a year from the date of licensing by a team comprising of drug inspectors of CDSCO and State Licensing Authority and if required with an expert. The report may be forwarded to Licensing Authority.



for
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

FORM 28-C

(See Rules 122-F)

License to operate a blood centre for processing of Whole Human Blood and/or for preparation for sale or distribution of its components.

1. Certified that license number MH/105475 (Form 28-C) granted on 08/11/2023, to M/s UAIMS Advanced Blood Centre, Ushahkal Abhinav Institute of Medical Sciences (UAIMS), Sangli (A unit of Ushahkal Abhinav Specialty Hospital LLP) for the operation of a blood centre for processing of Whole Human Blood and/or for preparation of its components at the premises situated at, Room No. 1 to 5, 2nd Floor, Building No. B, New S. No. 105 (Old S. No. 408), Plot No. 2, Dhamani Road, A/p Sangli -416 416 Taluka -Miraj Dsit- Sangli with effect from - 08/11/2023 to 07/11/2028.

2. Name(s) of Item(s):

1. Whole Human Blood I.P.
2. Packed Red Cells I.P.
3. Platelet Concentrate I.P.
4. Fresh Frozen Plasma I.P.
5. Cryoprecipitated Antihaemophilic Factor I.P.
6. Platelets Apheresis (Single Donor Platelet) I.P.




3. Name(s) of Competent Technical Staff:

- | | |
|-----------------------------|-----------------------------|
| A) Medical Officers:- | 1) Dr. Abhijit P. Udgaonkar |
| B) Technical Supervisors: - | 1) Mr. Nandkumar S. Sale |
| C) Technicians: - | 1) Mr. Akash V. Bandgar |
| D) Reg. Nurse: - | 1) Mrs. Preeti S. Ghatage |
| E) Medico Social Worker: - | 1) Mr. Dilip B. Bhole |


DATE: 08 /11/2023.

(S. V. Pratapwar)

Joint Commissioner, (Drugs) (Pune Division.)
& State Licensing Authority
Food and Drugs Administration (M.S.) Pune


Central License Approving Authority




Principal
G.P.M.T.'s Institute Of
Nursing Sciences, Miraj

MAHARASHTRA POLLUTION CONTROL BOARD

Tel: 24010706/24010437
Fax: 24023516
Website: <http://mpcb.gov.in>
Email: cac-cell@mpcb.gov.in



Kalpataru Point, 2nd and
4th floor, Opp. Cine Planet
Cinema, Near Sion Circle,
Sion (E), Mumbai-400022

RED/M.S.I

Date: 19/06/2022

No:- Format1.0/CAC/UAN No.MPCB-
CONSENT-0000130722/CO/2206000956

To,
Ushahkal Abhinav Specialty Hospital LLP,
S. No. 408(P)+P.No. 2, CTC - 525/B2, 1st Floor,
Ushahkal Annexe,
Near Z.P. Sangli, Dhamni Road,
Tal: - Miraj, Dist: - Sangli



Your Service is Our Duty

Sub: Grant 1st combine consent & BMW authorization for 356 beds Hospital, under RED category.

- Ref:**
1. Environmental Clearance granted by Environment Department, GOM vide No. SIA/MH/MIS/132551/2019 Dated 31.03.2020
 2. Your application for Combine Consent and Bio-Medical Authorization dated 27.01.2022.
 3. Minutes of 3rd CAC meeting held on 24.05.2022.

Combined Consent to Operate and BMW Authorization.

For: Under Section 26 of the Water (Prevention & Control of Pollution) Act, 1974 & under Section 21 of the Air (Prevention & Control of Pollution) Act, 1981 and Authorization under Rule 6 of the Hazardous & Other Wastes (Management & Transboundary Movement) Rules 2016 and Bio-Medical Waste Management Rules, 2016 and amendment thereof is considered and the consent is hereby granted subject to the following terms and conditions and as detailed in the schedule I, II, III & IV annexed to this order:

1. **The Combined Consent to Operate and BMW authorization is granted upto: 31.05.2027**

2. **The capital investment of the project is Rs.77.02 Crs. (As per C.A Certificate submitted by industry Existing-Rs. 54.33 Crs + Expansion/Increase in C.I. - Rs. 22.69 Crs).**

3. **The Consent is valid for the Activity of**

Sr No	Activity	Quantity	UOM
1)	Hospital		
a)	Beds	356	Nos
b)	Total Plot Area	16969.91	Sq.Mtrs
c)	Total Built up Area	35364.61	Sq.Mtrs



for *ABHINAV*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

4. Conditions under Water (P&CP) Act, 1974 for discharge of effluent:

Sr No	Description	Permitted (in CMD)	Standards to Achieve	Disposal
1.	Trade effluent	4.0	As per Schedule -I	Treated effluent recycle and remaining disposed in to sewerage system provided by Local Body.
2.	Domestic effluent	240	As per Schedule - I	As above

5. Conditions under the Air (P& CP) Act, 1981 for air emissions:

Sr.No	Description of stack / source	Number of Stack	Standards to be achieved
1	DG Sets [500 KVA X 3 Nos]	1	As per Schedule -II

6. Conditions under Hazardous & Other Wastes (M & T M) Rules 2008 for treatment and disposal of hazardous waste:

Sr No	Type of Waste	HW Category	Quantity	UoM	Treatment	Disposal
1		NA	0	--NA--	NA	NA

7. Conditions about Non Hazardous Wastes:

Sr No	Type of Waste	Quantity	UoM	Treatment	Disposal
1	Wet Waste	336	Kg/Day	OWC / Composting	Used as a Manure.
2	STP Sludge	19.80	Kg/Day	drying	Used as a manure.
3	Dry Waste	279	Kg/Day	Recycle/ reuse	Handed over to authorized recycler.

8. Treatment and Disposal of Biomedical Waste generated to CBMWTSDF:

Treatment and Disposal of Biomedical Waste generated to CBMWTSDF:					
Sr.No	Category	Type of Waste	Quantity not to exceed (Kg/M)	Segregation Color coding	Treatment & Disposal
1	Yellow	a) Human Anatomical waste	71.20	Yellow colored non-chlorinated plastic bags	CBMWTSDF
		b) Animal Anatomical Waste	0.00		
		c) Soiled Waste	160.00		
		d) Expired or Discarded Medicines	5.00		
		e) Chemical Waste	0.00		
		f) Chemical Liquid Waste	0.00	Separate collection system leading to effluent treatment system	
		g) Discarded linen, mattresses, beddings contaminated with blood or body fluid.	0.00		
		h) Microbiology Biotechnology and other clinical laboratory waste	100.00		
2	Red	Contaminated waste (Recyclable)	340.00	Red colored non chlorinated plastic bags or containers	CBMWTSDF

for *Signature*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj



Sr.No	Category	Type of Waste	Quantity not to exceed (Kg/M)	Segregation Color coding	Treatment & Disposal
3	White (Translucent)	Waste sharps including Metals	107.00	Puncture proof, Leak proof, tamper proof container	CBMWTSDF
4	Blue	a) Glassware	0.00	Puncture proof & leak proof boxes or containers with blue colored marking.	CBMWTSDF
		b) Metallic body implants	3.00		

9. PP shall comply the following guidelines published by the CPCB on February-2019 regarding handling of BMW for utilization

1. HCE shall preferably handover Bio-medical wastes such as pleural fluid, ascetic fluid, HBsAG positive blood, placenta etc. to the Pharmaceutical industry / Biotechnology firms for production of drugs, reagent chemicals, markers etc. if any such as Pharmaceutical industry / Biotechnology firm approaches them for the same. If there are any difficulties in the matter, the same may be communicated to such firm and copied to the board also.
2. HCE shall strictly follow the procedure for packaging & transportation of Bio-medical Wastes such as pleural fluid, ascetic fluid, HBsAG positive blood, placenta etc. to the Pharmaceutical industry / Biotechnology firms as per the guidelines of CPCB published in Feb-2019 for "Handling of BMW for utilization".
3. HCEs shall submit the report to the Board office about type, quantity and frequency of handling over such BMW on yearly basis.
4. Industry to enter into legal agreement with HCE's and inform the MPC Board and competent authority of State Public Health Department about such collection of BMW along with quantity and type of waste collected.
5. In case of any technical difficulty towards handing over the required BMW, you shall inform to the Board accordingly.
6. HCEs shall properly dispose and handover the waste to authorised user / facilities having valid consent to operate from MPCB.

10. This consent is issued subject to conditions mentioned below:

- a. The "authorized Person" shall comply with provisions of the Environment (Protection) Act, 1986, and the Rules made there under.
- b. Any unauthorized change in equipment or working conditions as mentioned in the application by the person authorized shall constitute a breach of this Authorization.
- c. If the built up area exceeds more than 20,000sq. Mtrs. and if the hospital is commissioned after 14.09.2006, the projectb proponent shall comply EIA Notification 14.09.2006 by obtaining Environment Clearance.
- d. You shall submit details of Management and Handling of outdated, discarded, unused Cytotoxic drugs generated in the Cancer centers, research and health care in the format prescribed by CPCB which is available on www.cpcb.nic.in alongwith Annual Report to MPCB with a copy to CPCB before 31st January every year.

for *Principal*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj



- e. You shall manage the Mercury Waste in the HCE in environmentally sound manner (including storage, spilled collection, transportation and disposal) as per CPCB guidelines published on CPCB website www.cpcb.nic.in dated: 07.09.2010 as detailed in document entitled "Environmentally Sound Management of Mercury Waste in Health Care Facilities".
 - f. You shall ensure phase out of chlorinated plastic bags, gloves and blood bags by HCEs within two years.
 - g. You shall establish Bar code system within one year.
 - h. You shall ensure that the liquid waste is treated and disposed by all the occupier or operator of a CBWTF in accordance with the Water Act, 1974;
 - i. You shall maintain day to day basis and display the monthly record Including Annual report on its website within two years from the date of Notification.
 - j. You shall submit separate Bank Guarantees towards compliance of condition mentioned at Annexure - IV to Regional Office, within 30 days.
 - k. You shall submit compliance of Bank Guarantee conditions every six months to Regional Officer, for verification purpose.
 - l. You shall submit application for renewal of Combined Consent and Biomedical Waste authorization before 120 days along with appropriate fees.
11. This Board reserves the right to review, amend, suspend, revoke etc. this consent and the same shall be binding on the industry.
 12. If Built up area exceeds more than 20,000 sq. meters and if hospital is commissioned after 14.09.2006, the project proponent shall comply EIA Notification 2006 as Amended.
 13. This consent should not be construed as exemption from obtaining necessary NOC/permission from any other Government agencies.



Ashok Shingare

03f11662d
c72733e2
97f138c42
c00c7b3e
70c359b5
4773358a
e32645fa
12ab330e

Signed by: Ashok Shingare
Member Secretary
For and on behalf of,
Maharashtra Pollution Control Board
ms@mpcb.gov.in
2022-06-19 13:05:22 IST

Received Consent fee of -

Sr.No	Amount(Rs.)	Transaction/DR.No.	Date	Transaction Type
1	50000.00	MPCB-DR-10083	31/01/2022	NEFT
2	625000.00	MPCB-DR-10073	24/03/2022	NEFT

Copy to:

1. Regional Officer, MPCB, Kolhapur and Sub-Regional Officer, MPCB, Sangli
- They are directed to ensure the compliance of the consent conditions.
2. Cheif Accounts Officer, MPCB, Sion, Mumbai
3. CAC-CC desk - for record & website updation.



for *Abhinav*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

SCHEDULE-I

Terms & conditions for compliance of Water Pollution Control:

1. A] As per your application, you have provided Effluent Treatment Plant (ETP) of designed capacity of 5.00 CMD consisting of Primary (Collection tank, Neutralization tank, Equalization tank) .
- B] The Applicant shall operate the effluent treatment plant (ETP) to treat the trade effluent so as to achieve the following standards prescribed by the Board or under EP Act, 1986 and Rules made there under from time to time, whichever is stringent:


Sr.No	Parameters	Standards
	I. Compulsory Parameters	Limiting Concentration in mg/l, except for pH
(1)	pH	5.5 to 8.5
(2)	Oil & Grease	10 mg/l
(3)	BOD (3 days 27°C)	30 mg/l
(4)	Total Suspended Solids	100
(5)	COD	250 mg/l

- C] The treated effluent shall be recycled for secondary purposes to the maximum extent and remaining shall be discharged on land for gardening within premise and remaining shall be disposed in sewerage system provided by local body. In no case, sewage shall find its way outside hospital premises.
2. A] As per your application existing STP is of 240 CMD capacity and you have proposed to provide 500 CMD flu-fledge STP.
 - B] The Applicant shall operate the sewage treatment system to treat the sewage so as to achieve the following standards.

1	BOD	Not to exceed	30 mg/l
2	COD	Not to exceed	100 mg/l
3	Suspended Solids	Not to exceed	50 mg/l

- C] The treated sewage shall be recycled for secondary purposes to the maximum extent and remaining shall be discharged on land for gardening within premise and remaining shall be disposed in sewerage system provided by local body. In no case, sewage shall find its way outside hospital premises.
3. The Board reserves its rights to review plans, specifications or other data relating to plant setup for the treatment of waterworks for the purification thereof & the system for the disposal of sewage or trade effluent or in connection with the grant of any consent conditions. The Applicant shall obtain prior consent of the Board to take steps to establish the unit or establish any treatment and disposal system or an extension or addition thereto.
 4. The industry shall ensure replacement of pollution control system or its parts after expiry of its expected life as defined by manufacturer so as to ensure the compliance of standards and safety of the operation thereof.



for 
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

5. The Applicant shall comply with the provisions of the Water (Prevention & Control of Pollution) Act, 1974 and as amended, by installing water meters and other provisions as contained in the said act:

Sr. No.	Purpose for water consumed	Water consumption quantity (CMD)
1.	Industrial Cooling, spraying in mine pits or boiler feed	0.00
2.	Domestic purpose	262.00
3.	Processing whereby water gets polluted & pollutants are easily biodegradable	5.00
4.	Processing whereby water gets polluted & pollutants are not easily biodegradable and are toxic	0.00
5.	Gardening	0

6. The Applicant shall provide Specific Water Pollution control system as per the conditions of EP Act, 1986 and rule made there under from time to time/ Environmental Clearance/ CREP guidelines.

SCHEDULE-II

Terms & conditions for compliance of Air Pollution Control:

1. As per your application, you have provided the Air pollution control (APC) system and erected following stack (s) to observe the following fuel pattern:

Stack No.	Stack Attached To	APC System	Height in Mtrs.	Type of Fuel	Quantity & UoM	S%	SO ₂
S-1	DG Set [500 KVA]	Acoustic Enclosure and stack	2.5 above roof	HSD	50 Kg/Hr	1.00	24.00
S-2	DG Set [500 KVA]	Acoustic Enclosure and stack	2.5 above roof	HSD	50 Kg/Hr	1.00	24.00
S-3	DG Set [500 KVA]	Acoustic Enclosure and stack	2.5 above roof	HSD	50 Kg/Hr	1.00	24.00

2. The applicant shall provide stack height of mtrs operate and maintain above mentioned air pollution control system, so as to achieve the level of pollutants to the following standards:

Total Particulate matter	Not to exceed	150 mg/Nm ³
--------------------------	---------------	------------------------

3. The Applicant shall obtain necessary prior permission for providing additional control equipment with necessary specifications and operation thereof or alteration or replacement/alteration well before its life come to an end or erection of new pollution control equipment.
4. The Board reserves its rights to vary all or any of the condition in the consent, if due to any technological improvement or otherwise such variation (including the change of any control equipment, other in whole or in part is necessary).



for *Abhinav*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

5. Conditions for D.G. Set

- Noise from the D.G. Set should be controlled by providing an acoustic enclosure or by treating the room acoustically.
- Industry should provide acoustic enclosure for control of noise. The acoustic enclosure/ acoustic treatment of the room should be designed for minimum 25 dB (A) insertion loss or for meeting the ambient noise standards, whichever is on higher side. A suitable exhaust muffler with insertion loss of 25 dB (A) shall also be provided. The measurement of insertion loss will be done at different points at 0.5 meters from acoustic enclosure/room and then average.
- Industry should make efforts to bring down noise level due to DG set, outside industrial premises, within ambient noise requirements by proper siting and control measures.
- Installation of DG Set must be strictly in compliance with recommendations of DG Set manufacturer.
- A proper routine and preventive maintenance procedure for DG set should be set and followed in consultation with the DG manufacturer which would help to prevent noise levels of DG set from deteriorating with use.
- D.G. Set shall be operated only in case of power failure.
- The applicant should not cause any nuisance in the surrounding area due to operation of D.G. Set.
- The applicant shall comply with the notification of MoEF dated 17.05.2002 regarding noise limit for generator sets run with diesel.

SCHEDULE-III

Details of Bank Guarantees:

Sr. No.	Consent(C2E/C2O/C2R)	Amt of BG Imposed	Submission Period	Purpose of BG	Compliance Period	Validity Date
1	Combined Consent to Operate and BMW Authorization	500000	15 days/To be extended	Towards compliances of consent and Environmental Clearance conditions.	31.05.2027	30.11.2027

** The above Bank Guarantee(s) shall be submitted by the applicant in favour of Regional Officer at the respective Regional Office within 15 days of the date of issue of Consent.
Existing BG obtained for above purpose if any may be extended for period of validity as above.

Statement of conditions to be complied and Bank Guarantee imposed to ensure timely compliance to be observed by:

Sr.No	Activity / Condition to be Complied	Compliance Timeline(Months)	Bank Guarantee Amount
1A	Operation and Maintenance		
1	To Segregate and Handle BMW as per Rule	Continuous	-----

BG Forfeiture History

Srno.	Consent (C2E/C2O/C2R)	Amount of BG imposed	Submission Period	Purpose of BG	Amount of BG Forfeiture	Reason of BG Forfeiture
NA						

for *Principal*
Principal
 GPMT's Institute Of
 Nursing Sciences, Miraj

BG Return details

Srno.	Consent (C2E/C2O/C2R)	BG imposed	Purpose of BG	Amount of BG Returned
		NA		

SCHEDULE-IV**General Conditions:**

1. You shall provide facility for collection of environmental samples and samples of trade and sewage effluents, air emissions and hazardous waste to the Board staff at the terminal or designated points and shall pay to the Board for the services rendered in this behalf.
2. You should monitor effluent quality, stack emissions, noise and ambient air quality quarterly
3. You shall provide ports in the chimney/(s) and facilities such as ladder, platform etc. for monitoring the air emissions and the same shall be open for inspection to/and for use of the Board's Staff. The chimney(s) vents attached to various sources of emission shall be designated by numbers such as S-1, S-2, etc. and these shall be painted/ displayed to facilitate identification.
4. Whenever due to any accident or other unforeseen act or even, such emissions occur or is apprehended to occur in excess of standards laid down, such information shall be forthwith Reported to Board, concerned Police Station, office of Directorate of Health Services, Department of Explosives, Inspectorate of Factories and Local Body. In case of failure of pollution control equipments, the production process connected to it shall be stopped.
5. You shall provide an alternate electric power source sufficient to operate all pollution control facilities installed to maintain compliance with the terms and conditions of the consent. In the absence, the applicant shall stop, reduce or otherwise, control production to abide by terms and conditions of this consent.
6. You shall submit, the Environmental Statement Report for the financial year ending 31st March in the prescribed Form-V as per the provisions of rule 14 of the Environment (Protection) (Second Amendment) Rules, 1992 to Regional Office, , the 30th day of September every year.
7. You shall recycle/reprocess/reuse/recover Hazardous Waste as per the provision contain in the HW (MH&TM) Rules 2008, which can be recycled /processed /reused /recovered and only waste which has to be incinerated shall go to incineration and waste which can be used for land filling and cannot be recycled/reprocessed etc should go for that purpose, in order to reduce load on incineration and landfill site/environment.
8. You shall comply with the Hazardous Waste (M, H & TM) Rules, 2008 and submit the Annual Returns to RO- as per Rule 5(6) & 22(2) of Hazardous Waste (M, H & TM) Rules, 2008 for the preceding year April to March in Form-IV by 30th June of every year.
9. An inspection book shall be opened and made available to the Board's officers during their visit to the HCE.
10. You shall strictly comply with the Water (P&CP) Act, 1974, Air (P&CP) Act, 1981 and Environmental Protection Act, 1986 and industry specific standard under EP Rules 1986 which are available on MPCB website (www.mpcb.gov.in).
11. You shall constitute an Environmental cell with qualified staff/personnel/agency to see the day to day compliance of consent & authorization condition towards Environment Protection.




for *Signature*
Principal
GPMT's Institute Of
Nursing Sciences, Miraj

12. Separate drainage system shall be provided for collection of trade and sewage effluents. Terminal manholes shall be provided at the end of the collection system with arrangement for measuring the flow. No effluent shall be admitted in the pipes/sewers downstream of the terminal manholes. No effluent shall find its way other than in designed and provided collection system.
13. Neither storm water nor discharge from other premises shall be allowed to mix with the effluents from the HCE.
14. You shall install a separate meter showing the consumption of energy for operation of domestic and industrial effluent treatment plants and air pollution control system. A register showing consumption of chemicals used for treatment shall be maintained.
15. You should not cause any nuisance in surrounding area.
16. You shall take adequate measures for control of noise levels from its own sources within the premises so as to maintain ambient air quality standard in respect of noise to less than 75 dB (A) during day time and 70 dB (A) during night time. Day time is reckoned in between 6 a.m. and 10 p.m. and night time is reckoned between 10 p.m. and 6 a.m.
17. You shall maintain good housekeeping.
18. You shall bring minimum 33% of the available open land under green coverage/ plantation. The applicant shall submit a yearly statement to Regional Office by 30th September every year on available open plot area, number of trees surviving as on 31st March of the year and number of trees planted by September end.
19. The non-hazardous solid waste arising in the factory premises, sweepings, etc. be disposed of scientifically so as not to cause any nuisance / pollution. The applicant shall take necessary permissions from civic authorities for disposal of solid waste.
20. You shall not change or alter the quantity, quality, the rate of discharge, temperature or the mode of the effluent/emissions or hazardous wastes or control equipments provided for without previous written permission of the Board. You will not carry out any activity, for which this consent has not been granted/without prior consent of the Board.
21. You shall submit Six Monthly statement in respect of obligation towards consent and pollution control compliance's duly supported with documentary evidences (format can be downloaded from MPCB official site).
22. You shall submit official e-mail address and any change will be duly informed to the MPCB, forthwith.
23. You shall achieve the National Ambient Air Quality standards prescribed vide Government of India, Notification dtd. 16.11.2009 as amended
24. You shall observe provisions of E-waste (Management and Handling) Rules 2011 and Battery Waste (Management and Handling) Rules 2001, as amended.

This certificate is digitally & electronically signed.



for *Principal*
Principal
G.P.M.T.'s Institute Of
Nursing Sciences, Miraj



सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका

परिशिष्ट के

इमारतीत राहण्यासाठी प्रमाणपत्र / भोगवटा प्रमाणपत्र

(पंजूर इमारत उपविधि व विकास नियंत्रण नियमावली नियम क्र. ७.७ नुसार)

उपकाल अभिनव व स्पेशालिटी हॉस्पिटल एलएलपी तर्फे भागीदार
प्रति, डॉ. मिलिंद परीख व इतर
धामणी रोड, सांगली.



महाराज,

असे प्रमाणित करण्यात येते की, रि.स.नं. / न.भू.क्र. १०५ (जुना ४०८), मू.क्र. ०२

विभाग- सांगली


नगररचना/ सांगली / मिरज / कुपवाड

याठिकाणी केलेले इमारतीचे विकास कार्य / बांधकाम / नुतनीकरण परवानाधारक आर्किटेक्ट /
इंजिनिअर (परवाना क्रमांक दिनांक सीए/१०/१३३८७) यांच्या

देखरेखीखाली त्यांनी प्रमाणित केलेल्या योग्य बांधकाम साहित्यानिशी व बांधकाम तपशीला बरोबर
भाषाशा: / बांधून पूर्ण केली असल्याने / नसल्याने तिचा वापर राहण्यास करण्यासाठी खालील अटीवर
परवानगी देण्यात येत आहे / येत नाही.

१. इमारतीचे सांडपाणी खाजगी अथवा सार्वजनिक जागेतून वाहणार नाही याची
दक्षता घेणेची आहे.

२. बांधकाम परवाना क्र.८५, दिनांक ०७.०७.२०२१



परिपूरती प्रमाणपत्र जाचक क्रमांक 303

दिनांक: २४/०३/२०२२

आपला विश्वास
Gangalwase
शाखा अभियंता
सांगली, मिरज, कुपवाड
शहर महानगरपालिका

शहर महानगरपालिका, सांगली

for Principal
G.P.M.T.S.S. Institute of
Nursing & Health Sciences, Miraj

प्रत माहितीसाठी
कार निधीकरक व कार संचालक
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका

मा.आयुक्त यांचे दि.१८/०१/२०२० चे आदेशानुसार
सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या प्रत्यापोजित
अधिकारानुसार स्वअतीवर स्वाक्षरी असे.